

सहाय्यक प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र या
संवर्गातील राजपत्रित पदधारकांची
दि.१.१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची...

महाराष्ट्र शासन
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,
शासन परिपत्रक ई-ऑफिस क्रमांक : ९१२६९१/वैसेवा-३
गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारात ९ वा मजला,
लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय, मुंबई ४००००१.
दिनांक:- ०३ फेब्रुवारी, २०२५

- वाचा :- १) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना, दिनांक २१.६.२०२१
२) वैद्यकीय शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र.जेष्ठसू-३१२३/प्र.क्र.१५२/वैसेवा-३, दि.१४.७.२०२३
३) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे पत्र क्र.DMER-१४०१४/२६/२०२२-EST-१,
दि.२३.७.२०२४

शासन परिपत्रक :

वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील सहाय्यक प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र, गट ब या संवर्गातील दि.१.१.२०२३ ते ३१.१२.२०२३ या कालावधीत कार्यरत असलेल्या राजपत्रित पदधारकांची दि.१.१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रान्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. सदर ज्येष्ठतासूची सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या दि.२१.१०.२०११ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार व त्यात दर्शविलेल्या नमुन्यात तयार करण्यात आलेली आहे. तसेच ही ज्येष्ठतासूची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण तसेच कोणत्याही संबंधित न्यायालयाकडून पारित होणा-या आदेशाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी या परिपत्रकाची प्रत त्यासोबतच्या विवरणपत्रासह प्रत्येक संबंधित पदधारकास हे परिपत्रक प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांचे आत द्यावी व त्यांच्याकडून पोच घ्यावी. जे अधिकारी रजेवर अथवा अन्य कारणास्तव गैरहजर असतील त्यांना देखील सदरहू परिपत्रक प्राप्त होईल याची संचालकांनी दक्षता घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०३१५३९४१६३१३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सोबत- वरीलप्रमाणे

(शंकर जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
२. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

३. अधिष्ठाता, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये.
४. संबंधित सर्व सहाय्यक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (संबंधित अधिष्ठातामार्फत)
५. निवड नस्ती/ वैसेवा-३

विवरणपत्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र या संवर्गातील दि.१.१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीतील नियमित नियुक्त झालेल्या पदधारकांची दिनांक १.१.२०२४ पर्यंतची अंतिम जेष्ठतासूची

संवर्गाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र

वेतनश्रेणी :- स्तर-१० (रु.५७,७००-१,८२,४००)

अ. क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियुक्तीचा दिनांक	जेष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्रीमती. सरोज दिलीप तुरबाडकर (करवले)	सरळसेवा	३१.१.१९६४	अ.जा.	२५.४.१९९०	२५.४.१९९०	३१.१.२०२८	एम.एस्सी.	--
२	२	श्रीमती. सुजाता नागनाथ धर्मशाळे	सरळसेवा	११.३.१९६७	विजा/भज	७.६.१९९३	७.६.१९९३	३१.३.२०३१	एम.एस्सी. पीएचडी	--
३	३	डॉ. विमल श्रीराम राठोड	सरळसेवा	७.६.१९५९	विजा-अ	३१.३.१९९३	३१.३.१९९३	३०.६.२०२३	एम.एस्सी. पीएचडी	नि. व. सेवानिवृत्त
४	४	डॉ. राजकुमार बाळकृष्ण मेश्राम	सरळसेवा	२३.७.१९५९	अ.जा.	२०.४.१९९३	२०.४.१९९३	३१.७.२०२३	एम.डी.	नि. व. सेवानिवृत्त
५	५	डॉ. लईफ गुलाम अहमद जाफरी	सरळसेवा	७.३.१९७०	इमाव	६.८.२००८	६.८.२००८	३१.३.२०३४	एम.एस्सी.	--
६	६	डॉ. वैशाली राजेंद्र वाबळे	सेवानियमित	६.६.१९७८	खुला	२२.१.२००९	२२.१.२००९	३०.६.२०४२	एम.एस्सी. पीएचडी.	---
७	७	श्री. विजयकुमार रतनकुमार गुत्तीकर	सेवानियमित	६.१२.१९७२	अ.जा.	२२.१.२००९	२२.१.२००९	३१.१२.२०३६	एम.एस्सी. पीएचडी.	---
८	८	डॉ. मुक्ता खापरकुंटीकर (सावरगावकर)	सेवानियमित	३०.१०.१९७४	खुला	२२.१.२००९	२२.१.२००९	३१.१०.२०३८	एम.डी.	--
९	९	डॉ. हितेश रमेश अडचित्री	सेवानियमित	२.१०.१९७२	अ.जा.	२२.१.२००९	२२.१.२००९	३१.१०.२०३६	एम.डी.	--

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियुक्तीचा दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१०	१०	डॉ. शुभांगी चंद्रशेखर डांगे (कुलकर्णी)	सेवानियमित	२६.८.१९७४	खुला	२२.१.२००९	२२.१.२००९	३१.८.२०३८	एम.डी.	--
११	११	डॉ. प्रकाश सिध्दूराव वाघमारे	सेवानियमित	४.९.१९७३	अ.जा.	२२.१.२००९	२२.१.२००९	३०.९.२०३७	एम.डी.	--
१२	१२	डॉ. मोनिता कुलकर्णी	सेवानियमित	२.११.१९७५	खुला	२२.१.२००९	२२.१.२००९	३०.११.२०३९	एम.डी.	--
१३	१३	डॉ. विशाखा प्रकाश मदवाना	सेवानियमित	४.७.१९७७	खुला	२२.१.२००९	२२.१.२००९	३१.७.२०४१	एम.डी.	--
१४	१४	डॉ. रुपाली सत्येन मंत्री (कारवा)	सरळसेवा	११.१.१९७५	खुला	१७.१.२०११	११.१.२०११	३१.१.२०३९	एम.डी.	--
१५	१५	डॉ. विजय कुलकर्णी	सरळसेवा	१२.४.१९७५	खुला	१७.१.२०११	११.१.२०११	३०.४.२०३९	एम.डी.	--
१६	१६	डॉ. दिपाली दानवे	सरळसेवा	२७.१०.१९७९	इमाव	१७.१.२०११	११.१.२०११	३१.१०.२०४३	एम.डी.	--
१७	१७	श्री. दुर्गेश देशमुख	सरळसेवा	७.१०.१९८३	इमाव	२१.३.२०१६	१९.३.२०१६	३१.१०.२०४७	एम.डी.	--
१८	१८	श्रीमती. ज्योती बुवासाहेब बडे	सरळसेवा	२८.८.१९८३	भज-ड	२३.३.२०१६	१९.३.२०१६	३०.८.२०४७	एम.डी.	--
१९	१९	डॉ. भाऊसाहेब अनिल मुंडे	सरळसेवा	१७.३.१९८२	भज-ड	१.७.२०१६	२३.६.२०१६	३१.३.२०४६	एम.डी.	--
२०	२०	डॉ. निर्मल मनोहर चन्ने	सरळसेवा	२०.५.१९८३	इमाव	४.४.२०१६	१९.३.२०१६	३१.५.२०४७	एम.डी.	--
२१	२१	डॉ. सोनल प्रकाश चव्हाण	सरळसेवा	१७.५.१९७९	इमाव	५.४.२०१६	१९.३.२०१६	३१.५.२०४३	एम.डी.	--
२२	२२	डॉ. माधुरी मगनसा सुर्यवंशी	सरळसेवा	२८.१२.१९८२	इमाव	१९.३.२०१६	१९.३.२०१६	३१.१२.२०४६	एम.डी.	--
२३	२३	डॉ. भावना पांडूरंग बजारे	सरळसेवा	१५.३.१९७९	विजा-अ	१२.५.२०१६	१९.३.२०१६	३१.३.२०४३	एम.डी.	--
२४	२४	डॉ. बालाजी शिवाजी पुरी	सरळसेवा	२१.१.१९८२	भज-ब	२९.३.२०१६	१९.३.२०१६	३१.१.२०४६	एम.डी.	--

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियुक्तीचा दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
२५	२५	डॉ. कविता अरुण चोपडेकर (भिलकर)	सरळसेवा	२१.७.१९७८	खुला	१.४.२०१६	२३.३.२०१६	३१.७.२०४२	एम.डी.	--
२६	२६	डॉ. सुप्रिया एमेकर	सरळसेवा	१६.९.१९८३	इमाव	१८.४.२०१६	२३.३.२०१६	३०.९.२०४७	एम.डी.	--
२७	२७	डॉ. प्रज्ञा आ. मेश्राम (वीर)	सेवानियमित	९.१२.१९८०	अ.जा.	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	३१.१२.२०४४	एम.डी.	--
२८	२८	डॉ. चारुशिला हलगरकर	सेवानियमित	२७.६.१९७९	अ.जा.	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	३०.६.२०४३	एम.डी.	--
२९	२९	डॉ. शितल शि. कांबळे	सेवानियमित	४.१०.१९७९	अ.जा.	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	३१.१०.२०४३	एम.डी.	--
३०	३०	डॉ. मेघना स. पालेवार	सेवानियमित	१२.६.१९८२	खुला	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	३०.६.२०४६	एम.डी.	--
३१	३१	डॉ. सिध्दीकी ना. मो. सिध्दीकी	सेवानियमित	२१.१.१९८२	खुला	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	३१.१.२०४६	एम.डी.	--
३२	३२	डॉ. प्रगती अ. बुल्ले	सेवानियमित	१५.३.१९८५	इमाव	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	३१.३.२०४९	एम.डी.	--
३३	३३	डॉ. आशिष सदाफळे	सेवानियमित	२.२.१९८१	अ.जा.	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	२८.२.२०४५	एम.डी.	--
३४	३४	डॉ. अभिषेक गोयंका	सेवानियमित	७.७.१९८७	खुला	२४.१०.२०१६	२२.१०.२०१६	३१.७.२०५१	एम.डी.	अपंग
३५	३५	डॉ. शिल्पा दयानंद पुट्टा	निवडमंडळ	२१.४.१९८६	विमाप्र	२३.३.२०१८	१४.३.२०१८	३०.४.२०५०	एम.डी.	खुल्या प्रवर्गातून शिफारस
३६	३६	डॉ. वर्षा तुकाराम कलशेट्टी	निवडमंडळ	२.३.१९७९	इमाव	२२.६.२०१८	१४.६.२०१८	३१.३.२०४३	एम.डी.	खुल्या प्रवर्गातून शिफारस
३७	३७	डॉ. पुनम चंद्रकांत सायरे	निवडमंडळ	३.१.१९८६	इमाव	११.७.२०१८	१४.६.२०१८	३१.१.२०५०	एम.डी.	--
३८	३८	डॉ. हेमांगी रमेश वलके	निवडमंडळ	५.६.१९८१	अ.ज.	२२.६.२०१८	१४.६.२०१८	३०.६.२०४५	एम.डी.	--
३९	३९	डॉ. हिना रहांगडळे	निवडमंडळ	२४.८.१९८४	इमाव	१६.८.२०१८	१४.६.२०१८	३०.८.२०४९	एम.डी.	--
४०	४०	डॉ. पुजा अशोक शेंद्रे	सरळसेवा	८.८.१९८५	अ.जा.	१३.२.२०२३	११.२.२०२३	३१.८.२०४९	एम.डी.	खुल्या प्रवर्गातून शिफारस
४१	४१	डॉ. प्रचला राटोड	सरळसेवा	५.६.१९८४	विजा-अ	१.३.२०२३	११.२.२०२३	३०.६.२०४८	एम.डी.	खुल्या प्रवर्गातून शिफारस
४२	४२	डॉ. प्रशांत मेश्राम	सरळसेवा	१८.७.१९८३	अ.जा.	१३.२.२०२३	११.२.२०२३	३१.७.२०४७	एम.डी.	खुल्या प्रवर्गातून शिफारस
४३	४३	डॉ. पी. एल. कश्यप	सरळसेवा	१२.९.१९८५	खुला	८.३.२०२३	११.२.२०२३	३०.९.२०४९	एम.डी.	--
४४	४४	डॉ. अपेक्षा चोपडे	सरळसेवा	२६.९.१९८३	खुला	१३.२.२०२३	११.२.२०२३	३०.९.२०४७	एम.डी.	--

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियुक्तीचा दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
४५	४५	डॉ. पुजा शाह	सरळसेवा	१६.११.१९८८	खुला	११.२.२०२३	११.२.२०२३	३०.११.२०५२	एम.डी.	--
४६	४६	डॉ. अमित लोमटे	सरळसेवा	२३.१०.१९८३	खुला	११.२.२०२३	११.२.२०२३	३१.१०.२०४७	एम.डी.	--
४७	४७	डॉ. विरेंद्र शं. कोल्हे	सरळसेवा	२१.१.१९८३	खुला	१३.२.२०२३	११.२.२०२३	३१.१.२०४७	एम.डी.	--
४८	४८	डॉ. चंद्रहास काळे	सरळसेवा	९.६.१९८५	अ.जा.	११.२.२०२३	११.२.२०२३	३०.६.२०४९	एम.डी.	खुल्या प्रवर्गातून शिफारस
४९	४९	डॉ. अनुजा सामले	सरळसेवा	९.११.१९८६	खुला	३.३.२०२३	११.२.२०२३	३०.११.२०५०	एम.डी.	--
५०	५०	डॉ. मलक नाझनीन इंद्रिस	सरळसेवा	२२.२.१९८९	आदूघ	१३.२.२०२३	११.२.२०२३	२९.२.२०५३	एम.डी.	--
५१	५१	डॉ. प्रियंका काळभोर	सरळसेवा	२५.५.१९८८	इमाव	१३.२.२०२३	११.२.२०२३	३१.५.२०५२	एम.डी.	खुल्या प्रवर्गातून शिफारस
५२	५२	डॉ. शिल्पा पांढरे	सरळसेवा	१४.१.१९८७	अ.ज.	१३.२.२०२३	११.२.२०२३	३१.१.२०५१	एम.डी.	आदूघ प्रवर्गातून शिफारस
५३	५३	डॉ. सुखदा बुवा	सरळसेवा	१६.८.१९८७	भज-ब	१२.२.२०२३	११.२.२०२३	३१.८.२०५१	एम.डी.	--
५४	५४	डॉ. अर्जून जाधव	सरळसेवा	२८.९.१९८८	अ.ज.	१.३.२०२३	११.२.२०२३	१३.२.२०२३	एम.डी.	--
५५	५५	डॉ. आशा बोईनवाड	सरळसेवा	१७.७.१९८७	अ.ज.	१३.२.२०२३	११.२.२०२३	३१.७.२०५१	एम.डी.	--
५६	५६	डॉ. तृप्ती मांडे	सरळसेवा	३०.४.१९८२	आदूघ	१४.२.२०२३	११.२.२०२३	३०.४.२०४३	एम.डी.	--
५७	५७	डॉ. राहूल वाडीले	सरळसेवा	७.१२.१९७७	भज-क	१४.२.२०२३	११.२.२०२३	३१.१२.२०३८	एम.डी.	--
५८	५८	डॉ. स्वाती गजभिये	सरळसेवा	६.५.१९८२	खुला	९.५.२०२३	११.२.२०२३	३१.५.२०४३	एम.डी.	--